

December 10, 2021

The Secretary, Listing Department BSE Limited, 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code: 531642 The Manager Listing Department National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Scrip Symbol: MARICO

Dear Sir/Madam,

Sub: Public notice for transfer of equity shares to Investors Education and Protection Fund ("IEPF")

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of the notice published in the Business Standard (English) and Navshakti (Marathi) editions today i.e December 10, 2021, in accordance with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, requesting the concerned shareholders to lodge claims in respect of 2nd Interim dividend FY2014-15 that are unclaimed during last seven years, failing which the said dividend and underlying shares shall be liable to be transferred to IEPF.

This is for your information and records.

Thank you.

Yours faithfully, For **Marico Limited**




Vinay M A Company secretary & Compliance Officer

Encl.: A/a

Marico Limited Regd Office: 7th Floor Grande Palladium 175, CST Road, Kalina Santacruz (E) Mumbai 400 098, India Tel: (91-22) 6648 0480 Fax: (91-22) 2650 0159

www.marico.com

CIN: L15140MH1988PLC049208 Email: investor@marico.com



the Managing Committee in the society office within the prescribed 15 days. Parijat Millat CHS Limited, Sd/-Secretary Place : Mumbai Date : 10/12/2021

PUBLIC NOTICE

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY GUARDIANSHIP PETITION NO. 96 OF 2021 In the matter of the Guardian and Wards Act. AND In the matter of appointment of Guardian of mal minor SULTAN alias B. GAURAV S/o M. Bhara esiding at Flat No. 701, 7th floor, Shr Prathamesh SRA CHSI Kokani Pada G G Mahalkari Road Opp. Santoshi Mata Mandi Kurar Village, Malad (East), Mumbai - 400097. 1.MR. M. BHARAT S/o G. MANOHAR age 37 years, Indian Inhabitant, 2. MRS. B. VIJAYALAKSHMI W/o M. BHARAT age 40 years, Indian Inhabitant, currently Residing at Flat No. 701, 7th floor, Shree Prathamesh SRA CHSL Kokani Pada, G. G. Mahalkari Road Opp. Santoshi Mata Mandir, Kurar Village, Malad (East), Mumbai - 400097 MR. MUKIM MOHAMMAD ANSARI

age 37 years, Indian Inhabitant, 2. MRS. AMINA KADIR MOHD. ANSARI age 37 years, Indian Inhabitant, both permanently residing at Matangad Vikas Mandal, Gen. A. K. Vaidya Marg, Near Water Tank, Kurar Village Malad (East), Mumbai - 400097 NOTICE is hereby given that the Petitione

abovenamed has filed the above mentione Petition for being appointed as the guardian of ne male minor – Sultan alias B. Gaurav. An party having any objection thereto should info oundersigned. In writing before Hon'ble Judge Shri G.B

Gurao in Court No. 17 on or before 21st of anuary, 2022, with reasons justifying the sam after which such objections, if any be deemed t ave been waived Dated this 10th day of December, 2021.

Given under my hand & seal of this Cou Addl. Registrar City Civil Court, Mumba SEALER 2nd DEC 2021

22595	440001-4400700	100	Pail Hill, Bandra (W
24174	4613501-4613600	100	Mumbai 400 050
27633	4959401-4959500	100	
28222	5018301-5018400	100	
28927	5088801-5088900	100	
31742	5370301-5370400	100	

2844601-2844700

3915701-3915800

5676

6485

17196

The above shares have been transferred to Investor Education & Protection Fund Authority as per IEPF rule. I have made a claim with IEPF authority for claiming above shares and unclaimed dividend on these shares. Any person who has any claims in respect of the said shares should lodge such claim' with the Company at its registered office (address given below) with 15 days of publication of this notice, after which no claim will been entertained. Name of the Company: Amarjothi Spinning Mills Ltd. Registered Office: Amarjothi House, 157 Kumaran Road, Tirupur, 641 601. Phone Number: 0421-4311600-83. Email ID: mill@amarjothi.net Place: Mumbai Date: 10/12/2021

100

100

100

Haresh Chawla

143/B Nibanna CHS,

Karwanchiwadi Branch : Karwanchiwadi, Ratnagiri-415639 Phone : 02352 - 231484 क ऑफ इंडिया BOI Email : Karwanchiwadi.Ratnagiri@bankofindia.co.in (A Government of India Undertaking) POSSESSION NOTICE **APPENDIX - IV** [(See Rule - 8(1)] EREAS, (For immovable property) The undersigned being the Authorised Officer of the Bank Of India under th WHEREAS,

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 13.07.2021 calling upon the borrower Mrs. Tanvi Prashant Kokaje and Mrs Pravina Prakash Kokaje to repay Rs. 5,82,000/- (Rupees Five lac Eighty Two Thousan **Only**) and further interest thereon within 60 days from the date of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the immovable property described herein below in exercise of power conferred on him under Sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Securit Interest Enforcement Rule, 2002 on this 07th day of December of the year 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the immovable property and any dealings with the immovable property will be subject to the charge of Bank of India, Karwanchiwadi Branch for an amount of Rs. 5,82,000/-and further interest thereon from 01.04.2021.

The Borrower's attention is invited to provisions of Sub - Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of land & buildings and other structures other fixtures and fittings erected or installed thereon (both present and future) situated at Grampanchayat House No. 617, Bhumapan No. Gat No. 1429, Ravnangwadi, Grampanchayat Niwali, Ratnagiri. Area - 0.09.49 i.e (9.49 Guntha), Built up Area of Building is 910 sq.ft. Boundries as below :- East - Property of Shankar Sona Ravanang, West - H.No. 33 Property of Tana Sona Ravanang, North - Property of Sona Rama Ravanang, South Property of Vitthal Dema Ravanang. Date : 07.12.2021, Place : Nivali, Ratnagiri Authorised Officer, Bank of India

SPECIAL RECOVERY OFFICER MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule1961, Rule 107 Attached : THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. Mumbai. 219 / 3111 Tagornagar Group No 01, Dr. Ambedkar Chowk Vikhroli (East) Mumbai 400 083. PH : 022 25746035. FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY Whereas the undersigned being the Recovery officer of the Mr. Ashok L. Phadtare under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice date 13.06.2018 calling upon the judgment debtor. MR. MOHAMMED MUJAHID MOHAMMED SHIBLI SHAIKH, MR. MOHAMMED KHALID MOHAMMED SHIBLI SHAIKH. MR. MOHAMMED JAVED MOHAMMED SHIBLI SHAIKH, MR. MOHAMMED SHAHID MOHAMMED SHIBLI SHAIKH. MR. MOHAMMED SHIBLI MANZOORUL HASSAN SHAIKH to repay the amount mentioned in the notice being RS. 5,91,304/- in words (Rs. Five Lakh Ninety One

Thousand Three Hundred Four only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 04.10.2018 And attached the property describe herein below. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 27th Day of,

December of the year 2018. The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Recovery officer Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd Mumbai for an amount RS. 5,69,633/- in words (Rs. Five Lakh Sixty Nine Thousand Six Hundred Thirty Three only) and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Shop No. 49, D Sector, Opp B.J.P. Office, Cheeta Camp, Trombay Mumbai. 400 088. (Gr +1st Floor) (Photo Pass -5507, Survey Receipt No. 1476637, Area - 300 Sq.ft) Sd/- MR. Ashok L. Phadtare

Recovery Officer, Attached

Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd Mumbai

Date: 08/12/2021 SEAL Place: Govandi

marico MARICO LIMITED

М

CIN: L15140MH1988PLC049208 Registered Office: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098; Tel. no.: 022-6648 0480, Fax No.: 022-2650 0159; Website: www.marico.com: Fmail: investor@marico.com NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

NOTICE is hereby given to the shareholders of the Company, pursuant to applicable provision of the Companies Act, 2013 ("the Act") read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the IEPF Rules"), that the <u>Second</u> Interim Dividend for the Financial Year 2014-15 of Marico Limited, which has remained unpaid/ unclaimed for the last seven consecutive years and the shares underlying such dividend, both are due to be transferred to the IEPF Authority on or after **March 11, 2022**, in accordance with the Act and the procedure set out in the IEPF Rules.

The Company is simultaneously communicating to the concerned shareholders through individual notices regarding the transfer of their dividend and the underlying shares to the IEPF Authority. The details of the concerned shareholders, whose shares are to be transferred to IEPF Authority, as aforesaid, are hosted on the website of the Company and can be accessed using the light the details of the following index of the company and can be accessed using the light the details of the details of the details of the Company and can be accessed using the light the details of the details of the details of the company and can be accessed using the light the details of the deta the link http://marico.com/india/investors/documentation/dividend

For such shares due to be transferred to the IEPF and held in dematerialised form, the Company shall inform the depository (ies) by way of corporate action for transfer of shares in favour of the IEPF Authority. Further, for such shares due to be transferred to the IEPF and held physically, the Company will be issuing new share certificate(s) in lieu of the original shares certificate(s) for the purpose of dematerialisation and transfer the shares in favour of the IEPF Authority. The the purpose of demandmansation and transfer the strates in favour of the EFF Authorn share certificate(s) which are registered in the name of such shareholder will automatically cancelled and deemed non-negotiable.

In case the Company does not receive any communication claiming shares and/or dividend as above from the concerned shareholders by Friday, March 4, 2022 or such other date as may be extended, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the IEPF Rules, transfer the shares to the IEPF Authority as per the timelines prescribed under the IEPF

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority, pursuant to the IEPF Rules. However, the concerned shareholders may claim both, the unclaimed dividend(s) and the share(s) transferred to IEPF Authority (including all benefits accruing on such shares, if any). The shares can be claimed by making an application to the IEPF Authority in a-Form IEPF 5, as prescribed under the IEPF Rules and the same can be accessed from the IEPF website at <u>www.iepf.gov.in</u>.

n case shareholders have any query on the subject matter, they may contact the Company egistrar and Share Transfer Agent - Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083; Phone: 022-49186270; Fax: (022) 4918 6060 Email: rnt.helpdesk@linkintime.co.in: Website: https://linkintime.co.in.

For further details, kindly visit: https://marico.com/india/investors/documentation/dividend; BSE- <u>https://www.bseindia.com/;</u> and The National Stock Exchange of India Limited- <u>https://www.nseindia.com/</u>

	For Marico Limited
	Sd/-
	Vinay M A
Date: December 10, 2021	Company Secretary &
Place: Mumbai	Compliance Officer
Place: Multipal	oomphanee onee

१४ नव@शक्ति | मुंबई, शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

(संयुक्त कर्जदार)

. श्री. अश्विन रामनिकलाल रुदानी (हमीदार)

BB



(मल्टि-स्टेट शेड्युल्ड बँक)

मध्यवर्ती कार्यालय : ''मरुतागिरी'', प्लॉट क्र. १३/९ ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३. टू. :– ६१८९ ००८८/६१४९ ०१३४

मागणी सूचना

सिक्यरिटावझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफैसी ॲक्ट, २००२) च्या कलम १३ (२) अन्वये सूचना)

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येत आहे. सदर सूचना ही रजिस्टर्ड ए. डी. पोस्ट/स्पीड पोस्टाने तुमच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविलेल्या सूचनेच्या व्यतिरिक्त प्रकाशित करण्यात येत आहे.

तुमच्या विनंतीवरून भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. ने तिच्या खालील नमुद शाखेमार्फत संबंधित मंजुरी पत्रामध्ये नमूद अटी आणि शर्तीनुसार त्यावर तारण हितसंबंध निर्माण करून येथे खालील वर्णने केलेल्या मिळकतीच्या गहाण/जंगम सापेक्ष वित्तीय सहाय्य मंजूर केले. तुम्ही कर्ज रकम प्रदान करण्यात कसूर आणि टाळाँठळ केली आणि त्यामुळे वरील संदर वित्तीय सहाय्य/पतसुविधा खालील तपशिलानुसार एनपीए बनली. सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट अँक्ट, २००२ च्या कलम १३(२) (यानंतर सरफैसी अँक्ट किंवा सदर अँक्ट असा उद्धेख) अन्वये मागणी सूचना ही रजिस्टर्ड पोस्ट (२) डी. पोस्ट/स्पीड पोरिटान तुमच्या अतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती.

त्यामुळे सदर ॲवट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी असलेले निम्म्स्वाक्षरीकार, याद्वारे सदर प्रकाशमार्गक सदर सूचन प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत खालील नमूद कर्ज खात्याच्या संदर्भातील तुमचे खालील नमूद संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी तुम्हाला बोलावणे करीत आहोत आणि कसूर केल्यास बँक वरील

सदर अंक्टच्या कलम १३ च्या पोटकलम ४ अन्वये आणि सदर अंकटच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये तपशील दिलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर कोल. तुम्हाला ही सुद्धा सूचना देण्यात येते की कलम १३ च्या पोटकलम (१३) नुसार तुम्ही बँकेची लेखी सहमती प्राप्त केल्याशिवाय सदर सूचनेच्या परिशिष्ट ''सी'' मध्ये तपशील दिलेल्या सदर तारण मत्ता विक्री, भाडेपड़ा किंवा अन्य मागनि हस्तांतर करू शकत नाही.

सदर बँकेने सदर कर्ज खात्याअंतर्गत संपूर्ण दायित्व आणि त्यानंतर उद्भवणारे इतर आकस्मित दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखून ठेवला आहे.

सदर सूचना ही कायद्याच्या इतर प्रयोज्य तत्तुर्दीन्वये आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कारवाई आणि/किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँकेच्या हकाला बाधा येऊ न देता आहे. तुम्ही प्रयोज्य नुसार सदर ॲक्टअंतर्गत कारवाईसाठी काही असल्यास सेवा प्रभार/परिव्यय/खर्च चुकता करण्यासाठी बांधील आहात.

तुम्ही आगाऊ वेळ ठरवून तुमच्या कर्ज खात्याशी संबंधित तुम्ही निष्पादित केलेले कर्ज दस्तावेज आणि बँकेने ठेवलेल्या हिशोबाच्या विवरणाचे निरीक्षण करण्यासाठी मुक्त आहात.

विशेषतः सदर कर्जदार/गहाणदार व सामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये व सदर मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या भाराअधीन असेल. अधिक तपशिलाकरिता न बजावणी केलेली सूचना निम्नस्वाक्षरीकारांकडून प्राप्त करू शकता.

तारण मत्ता /मिळकत / तींचे वर्णन कर्जदार/संयुक्त-कर्जदार/ एनपीए तारीख/मागणी शाखा/कर्ज खाते क्र./ एकुण थकबाकी रक्कम सूचनेची तारीख हमीदार/कायदेशीर वारसदारांचे नाव क्र. श्री. साटिक इमतियाझ सिरगुरोह एनपीए तारीखः पनवेल शाखा श्री. सादिक इम्तियाज सिरग्रोह, श्री. मोहसिन इम्तियाज सिरगुरोह आणि श्री. हमजा इम्तियाज सिरगुरोह यांच्याद्वारे मालकीचे गाव मे. ग्लोबल इंटेरीओ चे प्रोपा. 0033334/000003X गोरेगाव, तालुका मानगाव, जिल्हा रायगड – ४०२१०३ चे इमारत क्र. १११७, जामा मस्जिद जवळ, जम्मा मोहल्ला सर्व्हे क्र. १६१ २९.१०.२०२० रु. १८.७०.२५१/- २७.०९.२०२१ रोजीस च्यासह २८.०९.२०२१ धारक अलहसन कॉम्प्लेक्स दसऱ्या मजल्यावरील मोजमापित ६५७.८० चौ. फ. बिल्ट अप क्षेत्र. फ्लॅंट क्र. ५. सूचनेची तारीख: संयुक्त कर्जदारः २. श्री. मोहसिन इमतियाझ सिरगरोह पासन पढील व्याज आणि प्रभार २०.१०.२०२१ ३. श्री. हमझा इमतियाझ सिरगुरोह श्री. अब्दुल रहिम अब्दुल कादीर शेख (हमीदार सौ. खुमारा मोहसिन सिरगुरोह यांच्याद्वारे मालकीचे गाव गोरेगाव, तालुका मानगाव, रायगडचे 'ए' विंग, अयान आर्केड प्लॉट क्र. १. श्रीम. खुमारा मोहसिन सिरगुरोह एनपीए तारीख: सांताक्रुझ (पश्चिम) शाखा २. श्रीम. संबा इमतियाझ सिरग्रोह (हमीदार) आणि प्लॉट क्र. २, सर्व्हे क्र. १५३, हिस्सा क्र. ३ए, एन. ए. मधील दसरा मजला, मोजमापित ५०७.६५ चौ. फु. बिल्ट अप क्षेत्र. २०.१०.२०२० 007233380064926 सूचनेची तारीख: रु. ९,१६,४६६/– १८.०९.२०२१ रोजीस च्यासह १९.०९.२०२१ फ्लॅट क्र. २०२. १२.१०.२०२१ गसून पुढील व्याज आणि प्रभार श्री. रिंकेश रामचंद्र घडसी एनपीए तारीखः वडाळा शाखा सौ. रश्मी रामचंद्र घाडशी यांच्याद्वारे मालकीचे गाव अचोले, तालुका वसई, नालासोपारा (पूर्व), जिल्हा पालघर – ४०१२०९ येथे श्रीम, रश्मी रामचंद घडसी (संयक्त–कर्जदार) 83.08.2028 004933480000444 स्थित सर्व्हे क्र. ११६ (नवीन), ८० (जुना), हिस्सा क्र. १ धारक प्लॉटवर बांधकामित "चंद्रेश वैभव को−ऑपरेटिव्ह हाऊसिंग रु. १६.२१.६५६/- ११.१०.२०२१ रोजीस च्यासह १२.१०.२०२१ सोसायटी लिमिटेड", पहिला मजला, मोजमापित ४६.०० चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित ४९५ चौ. फ., फ्लॅंट क्र ३. श्री. विनय अशोक प्रजापती (हमीदार) सचनेची तारीख: पासून पुढील व्याज आणि प्रभार ४. श्री. संदीप नारायण सुडगारे (हमीदार) १८.१०.२०२१ डी/१०१ (।) एलआयसी पॉलिसी क्र. ९१२५३०१६० आणि ९१२५३०१६५ चे अभिहस्तांकन. १. श्री. सुनिल कृष्णापाडा बेरा एनपीए तारीख: पालघर शाख २. श्री. दालजीत सावितर सिंग (हमीदार) २३.०४.२०२१ ००९५३३३३००००४०२ (ii) श्री. सुनिल कृष्णपदा बेरा यांच्याद्वारे मालकीचे महसूल गाव नांदोर, जिल्हा पालघर – ४०१ ४०४ येथे वसलेले असलेले भूमापन सचनेची तारीख: क्रमांक क्र. ४२ धारक जमिनीच्या बिनशेती प्लॉटवर वसलेली आणि असलेली इमारत क्र. १ टाईप बी "मथुरा कुंज" मधील पहिला पासून पुढील व्याज आणि प्रभार मजला, मोजमापित ३६.५१ चौ. मी. चटई क्षेत्र, फ्लॅट क्र. १०५. १८.१०.२०२१ श्री. विरेंद्रकुमार राजमनी सिंग यांच्याद्वारे मालकीचे सव्हें क्र. ५८/२/बी/२, गाव वेवूर, जीवनज्योती आय हॉस्पिटल समोर, पालघ १. श्री. विरेंद्रकुमार राजमनी सिंग एनपीए तारीख: पालघर शाख २. श्री. हीरासिंग बाबूसिंग ठाकूर (संयुक्त-कर्जदार) (पश्चिम), तालुका आणि जिल्हा पालघर – ४०१ ४०४ धारक फ्लॅट क्र. १०२, मोजमापित २८३ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, पहिला १०.०४.२०२१ ००९५३२५०००००१६३ रु. ८,३५,३९६/- २०.१०.२०२१ रोजीस च्यासह ०९.१०.२०२१ ३. श्री. प्रदीप विरेंद्र सिंग (हमीदार) सचनेची तारीखः मजला, "संजरी आदित्य अपार्टमेंट", प्लॉट क्र. ८ आणि ९. पासून पुढील व्याज आणि प्रभार ४. श्री. दिपक प्रसाद राजेश सिंग (हमीदार) 28,80,2028 सौ. भगवंती शांतिलाल जैन यांच्याद्वारे मालकीचे देविशा रोड, मधुबन इमारतीमागे, पालघर (पश्चिम), तालुका आणि जिल्हा १. श्री. शांतिलाल सुखलाल जैन एनपीए तारीखः पालघर शाख पालघर - ४०१ ४०४ येथील महावीर दर्शन को-ऑपरेटिव्हा हाऊसिंग सोसायटी लि. च्या 'ए' विंगमधील पहिला मजला, मोजमापित संयुक्त−कर्जदारः 09.08.2028 ००९५३२५००००००१९ २. श्रीम, भगवती शांतिलाल जैन सूचनेची तारीखः रु. १८,०८,४११/- ११.१०.२०२१ रोजीस च्यासह ०८.१०.२०२१ अंदाजे ४६० चौ. फू. (म्हणजेच ४२.७५ चौ. मीटर्स) चटई क्षेत्र, फ्लॅट क्र. १३. पासन पढील व्याज आणि प्रभार ३. श्री. अंकुश शांतिलाल जैन २२.१०.२०२१ हमीदारः ४. श्री. पवनकुमार छेडिलाल यादव , श्रीम. जिया हितेंद्र जोशी १, श्री, निरजकमार श्रीकेश्वर शर्मा ऊर्फ निरज एस (1) दुकान क्र. ११, सिल्व्हर क्राऊन सीएचएसएल, प्लेझंट पार्क, मिरा रोड (पू), जिल्हा ठाणे - ४०११०७ येथे वसलेले आणि एनपीए तारीख: दहिसर (पूर्व) शाखा असलेले कच्चा माल, चाल काम, तयार माल, प्राप्त करण्यायोग्य, बुक डेप्थ आणि अन्य तारण मत्ता. इ. चा स्टॉक सह समाविष्टित शर्मा ऊर्फ नीरज एस शर्मा, मे, गायत्री एंटरप्रायजेस ३०.१२.२०२० (i) 009093900009952 संपर्ण तारण मत्ता. सूचनेची तारीखः रु. १५,७७,९०४.८४/- ३०.०९.२०२१ रोजीस च्यासह चे प्रोप्रा. २. श्री. निलेश श्रीकेश्वर शर्मा (संयुक्त-कर्जदार) 28.80.2028 ०१.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार (ii) श्री. निरज एस. शर्मा आणि श्री. निलेश एस. शर्मा यांच्याद्वारे मालकीचे गाव मिरा, मिरा भाईंदर रोड, हैदरी चौक जवळ, प्लेझंट ३. श्री. विकास रामजनम सिंग (हमीदार) (ii) 0080380800008EX 5. 98.238.42/- 06.80.2028 पार्क, मारूती शोरूम समोर, हतकेश, मिरा रोड पूर्व, जिल्हा: ठाणे – ४०१ १०७ येथील सर्व्हे क्र. १७६, हिस्सा क्र. ७ धारक रोजीस च्यासह ०१.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार जमिनीवरील संघवी टॉवर "एफ" विंग को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि, सहावा मजला, एफ विंग, मोजमापित ४७.२३ चौ. मी. बिल्ट अप क्षेत्र म्हणजेच ५०८ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र (६३५ चौ. फू. सुपर बिल्ट अप क्षेत्र), फ्लॅट क्र. ६०१. एकूण थकबाकी: रु. १६,७२,१३९/ - सह पढील व्याज आणि प्रभार १. श्रीम. ममता शिवप्रसाद शुक्ला घोडबंदर शाखा (।) एलआयसी पॉलिसी क्र. ९२६६८९५२० आणि ९२७८७००५७ एनपीए तारीखः २. श्री. शिवप्रसाद सुर्यनारायण शुक्ला (संयुक्त-१८.०२.२०२१ 00/00006555550000000 (ii) सौ. ममता शिवप्रसाद शुक्ला आणि श्री. शिवप्रसाद सूर्यनारायण शुक्ला यांच्याद्वारे मालकीचे गाव काल्हेर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे - ४२१ ३०२ येथील सर्व्हे क्र. ७४, हिस्सा क्र. ७/१(पैकी) धारक जमिनीवरील 'जी' विंग "रिद्धी सिद्धी" कॉम्प्लेक्स सूचनेची तारीख: रु. १३,६०,९०६/– १८.१०.२०२१ रोजीस च्यासह १९.१०.२०२१ कर्जदार) ३. श्री. धरनीधर घनश्याम पांडे (हमीदार) २१.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार मधील तिसरा मजला, मोजमापित ५८.०८ चौ. मीटर्स बिल्ट–अप क्षेत्राशी संलग्नित ६२५ चौ. फू., फ्लॅट क्र. ३०३. ४. श्री. राजेंद्रप्रसाद सुरजनारायण शुक्ला (हमीदार) श्री. अमिरुल्लाह हिदायतुल्लाह खान श्री. अमिरउल्लाह हिदायतुल्लाह खान यांच्याद्वारे मालकीचे मिरा भाईंदर महानगर पालिका, जिल्हा ठाणे, सालसर बालाजी नगर, फेज, एनपीए तारीख: खार (पूर्व) शाखा श्री. मोह. बडीउझ्झमा शेख (हमीदार) ११.०४.२०२१ 080333330000342 कुनांगो इस्टेट, मिरा रोड (पूर्व), तालुका आणि जिल्हा ठाणे - ४०११०७ येथील जुना सर्व्हें क्र. ५४६, नवीन सर्व्हे क्र. ३५, हिस्सा सूचनेची तारीखः ह. २७,९१,८०७/- ०९.१०.२०२१ रोजीस च्यासह १०.१०.२०२१ क्र. ३(भाग) धारक जमिनीवरील अंजनी पॅराडाईज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, 'ए' विंग, १०वा मजला २०.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार मोजमापित ३७.८१ चौ. मी. चटई क्षेत्राशी संलग्नित ४०७ चौ. फू. (चटई क्षेत्र), फ्लॅट क्र. १००१. श्री. महेशभाई जीवनभाई सावलिया यांच्याद्वारे मालकीचे गेट क्र. ६२४, शिरगाव गाव, पालघर (पश्चिम), तालुका आणि जिल्हा १. श्री. महेशभाई जिवनभाई सावलिया एनपीए तारीखः १०. नालघर शाखा पालघर – ४०१ ४०४ चा प्लॉट क्र. १५ आणि १६ धारक "भवानी ऑर्चिड", तळ मजला, मोजमापित १२३.७५ चौ. फू. चटई क्षेत्र २२.०४.२०२१ ००९५३३५१०००००५५ २. श्री. चंद्रेश नविनचंद्र राजपूत सूचनेची तारीख: रु. ५,७०,६२३/– २०.१०.२०२१ रोजीस च्यासह २१.१०.२०२१ म्हणजेच ११.४९ चौ. मीटर्स चटई क्षेत्र, दुकान क्र. २. ३. श्रीम. निताबेन भूपतभाई सावलिया २२.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार १. श्री. विजयकुमार जवाहरलाल कलम एनपीए तारीख: श्री. विजयकुमार जवाहरलाल कलाम आणि सौ. भारती विजयकुमार कलाम यांच्याद्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ४:३ (४०३) मोजमापित पनवेल शाखा ४२२ चौ. फूँ. बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित ३५२ चौ. फू. चटई, ँचौथा मजला, 'ए' विंग, "शिवदत्त को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी २. श्रीम. भारतों विजयकुमार कलम (संयुक्त-२२.१०.२०२१ 30000005555500 (1) कर्जदार) ३. श्री. प्रकाश धनू केदारे (हमीदार) सूचनेची तारीख: रु. २,३७,६२३/– २३.१०.२०२१ रोजीस च्यासह २४.१०.२०२१ लि.", प्लॉट क्र. १५, सेक्टर १, सानपाडा, नवी मुंबई, तालुका आणि जिल्हा ठाणे - ४१० २०६ ४. श्री. समीर भास्कर भाटकर (हमीदार) २६.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार (1)003333480000042 रु. ११,३२,२०७.६९/- २०.१०.२०२१ रोजीस च्यासह २१.१०.२०२१ पासन पढील व्याज आणि प्रभार एकूण थकबाकी: रु. १३,६९,८३१/ - सह पुढील व्याज आणि प्रभाग શ્ર. १. श्री. रामकुमार लक्ष्मण मिस्त्री एनपीए तारीख दहिसर पूर्व शाखा श्री. रामकुमार लक्ष्मण मिस्त्री यांच्याद्वारे मालकीचे हौसा अपार्टमेंट समोर, भाईंदर (पूर्व), जिल्हा ठाणे – ४०११०५ येथे स्थित जुना (i)009037400009099 हमीदारः ३१.०१.२०२१ सर्व्हे क्र. ७६, नवीन सर्व्हे क्र. ७, हिस्सा क्र. ४, ७ धारक फ्लॅट क्र. सी/जी−२, मोजमापित ३७.१८ चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्र, रु. ११,२१,१३८/– ३०.०९.२०२१ रोजीस च्यासह ०१.१०.२०२१ २. श्री. जयकर मर्दा शेडी सचनेची तारीखः तळ मजला, न्यु मुकुंद पार्क को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., जमिन. पासन पढील व्याज आणि प्रभार ३. श्री. शिवराम श्रीधर शेट्टी २६.१०.२०२१ कृष्ण कुंज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७ मधील दुकान क्र. १, २ आणि ३ येथे १. मे. युनिसोर्स मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड एनपीए तारीख: मुलुंड (पश्चिम) शाखा ٤٦. संचालक/संयक्त–कर्जदार: ०२.०५.२०२१ वसलैले आणि असलेले कच्चा माल, चालू काम, तयार माल, अग्रिमा, बुँक डेप्थ आणि इतर तारण मत्तांचा स्टॉक्स सह समाविष्टित संपूर्ण (i)004283800000304 २. श्री. मोहम्मद घोस सलिम शेख सूचनेची तारीख: ह. ५,३७,४१,८२९.७०/– ३०.०९.२०२१ रोजीस च्यासह तारण मत्तेवर जंगमगहाण प्रभार. ०१.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार (ii) मे. युनिसोर्स मेटल्स प्रा. लि. द्वारे मालकीचे गाव विले पार्ले (पूर्व), तालुका अंधेरी, पी. एम. रोड आणि मालविया रोडचे जंक्शन ३. श्रीम. शीबा मोहम्मद घोस ऊर्फ श्रीम. शीबा २६.१०.२०२१ खान ४. श्री. मिहिर गिरिष शाह संयुक्त/सह-(ii) ००५२३३५१ ००००२५४ विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७ येथील (ए) दुकान क्र. १, मोजमापित ३७.७३ चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित ४०६ चौ. फू., (बी) दुकान क्र. २, मोजमापित २२.७६ चौ. मींटर्स बिल्ट अप क्षेत्राशी संलघित २४५ चौ. फू. आणि (सी) दुकान क्र. ३, मोजमापित रु. २,५०,८३,१८५/- ३०.०९.२०२१ रोजीस च्यासह कर्जदार: ०१.१०.२०२१ पासून पढील व्याज आणि प्रभार ५. श्रीम. समिरा अबिद हुस्सैन ऊर्फ श्रीम. समिरा (iii) सौ. समिरा शेख यांच्याद्वारे मालकीचे फ्लॅट क्र. २०१, मोजमापित ४१४ ची. फू. चटई क्षेत्र, दुसरा मजला, इमारत क्र. बी-२५, "ऋषभ शेख एकूण थकबाकी: २. ७,८८,२५,०१५/-सह पुढील व्याज आणि . टॉवर को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि", गाव मिरे, शांती पार्क, लिटिल फ्लॉवर चौक जवळ, मिरा रोड (पूर्व), ठाणे – ४०११०७ १. श्रीम. सेजल जयेश जोशी एनपीए तारीखः अशोक नगर कांदिवली शाखा (i) फर्निचर आणि फिक्चर्स वर जंगमगहाण प्रभार. (ii) सौ. सेजल जयेश जोशी यांच्यादारे मालकीचे गाव किरोळ, नगरपालिका, 'एन' वॉर्ड, जिवदया लेन, लाल बहादर शास्त्री मार्ग मे. जोशी क्लासेस चे प्रोप्रा. 30.82.2020 (i) 002233440000099 मुख्य कर्जदार आणि स्वर्गीय धिरेंद्र प्रानजिवनदास सूचनेची तारीख: रु. १६,६२,७३२.६०/- ९.०९.२०२१ रोजीस च्यासह ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे क्र. ४०, हिस्सा क्र. ४(भाग). शाह यांची मुलगी आणि कायदेशीर वारसदार ३०.०९.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार २७.१०.२०२१

केनरा बैंक Canara Bank 🔬 🕅 सिंहिकेट Syndicate

एआरएम ॥ शाखा , मुंबई: ३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४०० ००१.

दूर. : (०२२) २२६५११२८/२९ ई-मेल : cb6289@canarabank.com विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदींसह वाचत सिक्युरिटावझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. . सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि हमीदार याना याद्वारे सूचना देण्यात येते की**, कॅनरा बँक**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **सांकेतिक कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती **श्री. राजेश आर. नागर आणि सौ. नंदिनी आर. नागर,** प्लॅंट धारक क्र. ८०७, ई-विंग, आरएनए कोर्टवार्ड, शांती पार्क रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र–४०१ १०७ यांच्याकडून **कॅनरा बॅकच्या** एआरएम–॥ ब्रांच ला येणे थकीत असलेल्या रु. 20,६७,५०५.२६/– (दि. १९.११.२०२१ रोजीप्रमाणे अधिक त्यावरील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी २८.१२.२०२१ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' तत्त्वाने विकल्या जातील. अनु. मिळकतीचे वर्णन राखीव किंमत इसारा अनामत क्र. (रू. मध्ये) रक्कम (रू. मध्ये) रु. ६,६१,५००/-श्री. राजेश आर. नागर आणि सौ. नंदिनी आर नागर यांच्या नावामधील रहिवासी फ्लॅट धारक क्र 55,84,000/-८०७, ८वा मजला, ई-विंग, बिल्डिंग क्र. १ आरएनए कोर्टयार्ड सीएचएसएल., शांती पार्क, मिर रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१ १०७. मोज. ७५० चौ.फट (बिल्टअप क्षेत्र). इसारा अनामत रक्कम २७.१२.२०२१ **रोजी सायं. ५. वाजता** किंवा त्यापूर्वी भरार्व डअरचे तपशील आणि इतर दस्तावेज २७.१२.२०२१ रोजी सायं. ५.०० रोजी किंवा त्यापर्वी जमा करावेत. २७.१२.२०२१ रोजी पर्यंत बॅकेला दस्तावेज जमा करू शकता. प्राधिकृत अधिकाऱ्यांसह आगाऊ वेळ ठखून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख २४.१२.२०२१. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया कॅनरा बॅंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई–ऑवशन'ला पाहावे किंवा श्री. प्रदिप पदमन, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा बॅंक, एआरएम ॥, शाखा, मुंबई (दु.क्र. ०२२-२२६५११२८/२९ मो. ७६३९२३६६७०) किंवा श्री. स्मित जयस्वाल, व्यवस्थापक (मो. ७२२३००२२७२) इमेल आयडी : cb6289@canarabank.com. येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर **मे. सी? इंडिया प्रा. लि., उद्योग** विहार, फेज-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा-१२२०१५. संपर्क व्यक्ती: हरिश गोवडा-मोबा: ९५९४५९७५५५. (संपर्क क्र. +९१-१२४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४, ईमेल support@bankeauctions.com; hareesh.gowda@C1india.com). सही/ दिनांक: ०९.१२.२०२१ प्राधिकत अधिकारी. कॅनरा बँक, एआरएम–॥ शाखा, ठिकाण : मुंबई M मॅरिको लिमिटेड सीआयएन : L15140MH1988PLC049208 नोंदणीकृत कार्यालय : ७ वा मजला, ग्रॅन्ड पलाडियम, १७५, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०९८. दूर. क्र. : ०२२-६६४८ ०४८० फॅक्स क्र. : ०२२-२६५० ०१५९ वेबसाइट : www.marico.com ई-मेल : investor@marico.com सूचना विषय : कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण कंपन्या कायदा, २०१३ (''कायदा'') च्या तस्तुदी सहवाचन आयईपीएफ प्राधिकारी (''लेखा, लेखापरीक्षण स्थानांतरण व परतावा'') नियम, २०१६, वेळोवेळी सुधारित (''आयईपीएफ नियम'') अंतर्गत कंपनीच्या भागधारकां-सदा सचना देण्यात येत आहे की मॅरिको लिमिटेडचा वित्तीय वर्ष २०१४-१५ करिताचा दसरा अंतरिम लाभांश जे त्वर पुरना प्रचात काल का, नारका सामाउच्या, विमाय में राष्ट्र र कार्या के प्रकार के सुवार्या आसान सामारक लागोपाठ सात वर्षाच्या कालाववांचित्तिता अप्रताति द्वावारित रक्ति होता होता त्याची तसेच असा लाभाशारी संबंधित शेअर्सचे कायदांतर्गत व आवर्ड्पीएफ नियमांमध्ये विहित प्रक्रियेनुसार **दि. ११ मार्च, २०**२२ रोजी वा तत्पश्चात आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरण करण्यात येईल संबंधित भागधारकांना त्यांचे अप्रदानित/दावारहित लाभांश रकमेकरिता आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे दावा करण्यासाठ कंपनी सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे. ज्या भागधारकांचे शेअर्स वरीलप्रमाणे आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा संबंधित भागधारकांचा तपशील कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे जो http://maric.com/india/investors/documentation/dividend या लिंकअंतर्गत प्राप्त करता येऊ शकेल. डीमॅट स्वरूपात भागधारक असलेले भागधारक व ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात येणार आहेत अशा भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे शेअर्सच्या स्थानांतरणाकरिता कॉर्पोरेट ॲक्शनद्वा े प्रतान के प्रतान क कंपनी डिपोडिटोना सूचित करोत व कागदोग्री अवस्थातील भागपारणासंदर्भात केपनी डीमटेदियवाग्रेडीगकरित सूच्य शअर्स प्रमाणपत्रांच्या बदल्यात नवीन रोअर प्रमाणपत्रे वितरीत करील व रोअर्सचे आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्य नावे स्थानांतरण करील. अशा भागधारकांच्या नावे नोंदीत असलेले शेअर प्रमाणपत्र आपोआप रह ठरतील व र्त वापरण्यायोग्य राहणार नाहीत. संबंधित भागधारकांकडून कंपनीला **शुक्रवार, दि. ०४ मार्च, २०२२** पर्यंत वा विस्तारित अशा अन्य तारखेपर्यंत कंपनीला कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास, नियमांतर्गत विहित आवश्यकतांचे अनुपालन करून आयईपीएफ नेयमांतर्गत विहित कालमर्यादेनुसार कंपनी आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे शेअर्सचे स्थानांतरण करील. आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात`आलेले दावारहित लाभांश खकम व शेअर्ससंदर्भात कंपनीविरोधात कोणताही दावा करता येणार नाही. तथापि, भागधारकांना दोन्ही आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दावारहित लाभांश व शेअर्स (अशा शेअर्सवरील लाभ, काही असल्यास) त्याकरिता आयईपीएफ नियमानुसा विहित आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे ई-फॉर्म आयईपीएफ ५ अंतर्गत अर्च करून दावा करता येईल व सदर फॉर्म आयईपीएफ वेबसाइट <u>www.iepf.gov.in</u> वरून प्राप्त करता येऊ शकेल. सदर प्रकरणी भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट – लिंक इन टाइम हिंडिया प्रा. लिमिटेड पत्ता : सी – १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रेळी (प.), मुंबई – ४०० ०८३, दूष्ट्रयनी ०२२–४९१८६२७०, फॅक्स (०२२) ४९१८ ६०६०, ई-मेल : <u>mthelpdesk@linkintime.co.in</u>. वेबसाइट <u>http://www.linkintime.co.in</u> येथे संपर्क साधावा. yुढील तपशिलाकरिता कृपया भेट द्या : <u>http://marico.com/india/investors/documentation/dividend.</u> बीएसई : http://www.bseindia.com/, व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>http://www.nseindia.com</u> मॅरिको लिमिटेड करित सही/-दिनांक : १० डिसेंबर, २०२१ विनय एम कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी ठिकाण : मुंबई

स्थावर मिळकतीच्या टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. T विक्रीसाठी विक्री सूचना नोद. पत्ताः ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुल लोआर परेल. मंबई- ४०० ०१३. ΤΛΤΛ शाखेचा पत्ताः लोढा आय-थिंक टेक्नो कॅम्पस, ए बिल्डिंग, ४था मजला, पोखरण रोड क्र. २लग

टीसीएस मागे, ठाणे (प.), मुंबई-६०७. (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ (६) अन्वये)

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲम्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट, ॲक्ट २००२ सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), रुल्स २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार किंवा त्यांचे कायदेशीर वारस/ प्रतिनिधी (कर्जदार) यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि., (टीसीएचएफएल) कडे गहाण आहे जिचा प्रत्यक्ष कब्जा टीसीएचएफएल च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमूद कर्जदार आणि सह–कर्जदार च्या एकूण रकमेच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जै आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'', तत्वाने १८ जानेवारी, २०२२ रोजी विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रकम खाली नमूद केलेली आहे. ज्याअर्थी तारण मत्तेची विक्री ही तारण कर्जाच्या वसुलासाठी **करण्यात येणार आहे**. सूचना याद्वारे देण्यात येते की, विक्री पुढे ढकलणे/खंडीत करण्याचा कोणताही आदेश नसल्यास सदर तारण मत्ता/

			११.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार एकूण धकबाकी: रु. २२,६६,०९४/– सह पुढील व्याज आणि प्रभार		
<i>ξ</i> ų.	१. श्री. निरज विनोदकुमार अहुजा मे. लिब्रा इव्हेन्टस् चे प्रोप्रा. २. श्रीम. प्रवीणा विनोदकुमार अहुजा (संयुक्त- कर्जदार) ३. श्रीम. लुबना अली (हमीदार)	एनपीए तारीख: २६.०१.२०२१ सूचनेची तारीख: २८.१०.२०२१	भायखळा शाखा ००८७३३५१०००००१८ रु. ४२,२७,९३१/- २६.१०.२०२१ रोजीस च्यासह २७.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	(i) उपकरणे आणि साधने, फर्निचर आणि फिक्चर्सवरील जंगमगहाण प्रभार. (ii) सौ. प्रविणा विनोदकुमार आहुजा यांच्याद्वारे मालकीचे गाव चिंचवली, सुंदर नगर, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई – ४०००६४ येथे स्थित फ्लॅट क्र. ९, मोजमापित ४३५ चौ. फू. (३७५ चौ. फू. चटई क्षेत्र), दुसरा मजला, इमारत क्र. एफ – ४, सुंदर मिलन को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ८ आणि ९.	
१६.	श्री. विनोद एकनाथ गायकवाड संयुक्त-कर्जदार: २. श्री. एकनाथ विष्णू गायकवाड ३. श्री. विलास एकनाथ गायकवाड ४. श्री. प्रशांत एकनाथ गायकवाड ५. श्री. विशाल एकनाथ गायकवाड ६. श्री. चंद्रनील पांडुरंग रामजी (हमीदार)	एनपीए तारीखः ०२.०४.२०२१ सूचनेची तारीखः २८.१०.२०२१	गोवंडी शाखा ००१४३३३१००६६११३ रु. १८,६८,९७९/- ३०.०९.२०२१ रोजीस च्यासह ०१.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	श्री. विनोद एकनाथ गायकवाड, श्री. एकनाथ विष्णू गायकवाड, श्री. विकास एकनाथ गायकवाड, श्री. प्रशांत एकनाथ गायकवा आणि श्री. विशाल एकनाथ यांच्याद्वारे मालकीचे गाव उसली (खुर्द्र) आणि विचुंबे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड – ४१० २०६ येथे स्थित 'ई' विंग, तळ मजला, मोरया गार्डन रेसिडेन्सी को–ऑप. हाऊसिंग. सोसायटी. लिमिटेड. च्या इमारत क्र. २ मधील फ्लॅ क्र. जी–५, मोजमापित ३१.२६ चौ. मी. चटई क्षेत्र.	
१७.	१. श्रीम. गीता बळीराम यादव हमीदार: २. श्री. इलियास कुद्रत खान ३. श्री. मुकेश प्रेमचंद्र गुप्ता	एनपीए तारीख: २३.१२.२०२० सूचनेची तारीख: ३०.१०.२०२१	मिरा रोड (पूर्व) शाखा ००१७३३३१००६८६७७ रु. ६४,३७,३३४/- २२.१०.२०२१ रोजीस च्यासह २३.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	सौ. गिता बळीराम यादव यांच्याद्वारे मालकीचे गाव घोडबंदर, तालुका आणि जिल्हा ठाणे, श्री अवेन्यू कॉम्प्लेक्स, हतकेश उद्यो रोड, जीसीसी क्लब समोर, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे – ४०१ १०७ येथील 'बी' विंग, "गौरव अवेन्यू", गौरव अवेन्यू ए अँड को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सर्व्हे क्र. ८८, हिस्सा क्र. १/१, सर्व्हे क्र. ८९, हिस्सा क्र. १ आणि ३, ठाणे – ४ येथी पहिला मजला मोजमापित ९६६ चौ. फू. चटई क्षेत्र (१०७.७३ चौ. मी. बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित), फ्लॅट क्र. १०३.	
१८.	१. मे. इस्कान असोसिएटस् भागीदार आणि संयुक्त-कर्जदार: २. श्री. सादिक इमतियाझ सिरगुरोह ३. श्री. मोहसिन इमतियाझ सिरगुरोह ४. श्री. हमझा इमतियाझ सिरगुरोह ५. श्री. अब्दुल रहिम अब्दुल कादीर शेख (हमीदार)	एनपीए तारीख: ०१.१२.२०२० सूचनेची तारीख: ३०.१०.२०२१	सांताकुझ (पश्चिम) शाखा ००२८३३५१००६५९८० रु. ३९,२३,५८०/- ३०.०९.२०२१ रोजीस च्यासह ०१.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	मे. इस्कान असोसिएट्स यांच्याद्वारे मालकीचे सिटी इंटरनॅशनल स्कूल समोर, ओशिवरा पोलिस स्टेशन मागे, ओशिवरा, जोगेश्वरी (प), मुंबई – ४०० १०२ येथे स्थित गाव ओशिवरा, तालुका अंधेरीचे कार्याल क्र. १९बी, मोजमापित १३८.६० चौ. फू. चटई क्षेत्र (१६६.३२ चौ. फू. बिल्टअप क्षेत्राशी संलग्नित) दुसरा मजला, ओम हिरा पन्ना प्रिमायसेस को–ऑप सोसायटी लि, सव्हें क्र. ४१ (भाग).	
१९.	१. श्री. शंकर भिमराव सुर्यवंशी मे. विशाल रेस्ट्रॉरंट चे प्रोप्रा. २. श्रीम. सुनिता शंकर सुर्यवंशी (संयुक्त-कर्जदार) ३. श्री. प्रेम सुलतान लवेरा (हमीदार) ४. श्री. भरत भिमराव सुर्यवंशी (हमीदार) ५. श्री. मनोज फुलचंद मांझी (हमीदार)	एनपीए तारीख: ०२.०८.२०२१ सूचनेची तारीख: ०८.११.२०२१	विलेपार्ले (पश्चिम) शाखा ००६६३३५१०००००४६ रु. १,३३,४७,७५८/- ०२.११.२०२१ रोजीस च्यासह ०३.११.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	श्री. शंकर भिमपव सूर्यवंशी यांच्याद्वारे मालकीचे गाव भाईंदर, शितल नगर, एमटीएनएल रोड, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे – ४०१ १०७ येथे स्थित एकत्र कलेले (i) परिसर/फ्लॅट क्र. १०१, मोजमापित ४४८ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित ४१.६३ चौ. मीटर्स अधिक टेरेस क्षेत्र मोजमापित १६.७२ चौ. मीटर्स (१८० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र), (ii) परिसर/फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ५६० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित ५२.०४ चौ. मीटर्स, (iii) परिसर/फ्लॅट क्र. १०३, मोजमापित ५२० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित ४८.३३ चौ. मीटर्स अधिक टेरेस क्षेत्र मोजमापित १९.९८ चौ. मीटर्स (२१५ चौ. फू.) आणि (iv) परिसर/फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ४४८ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित १९.९८ चौ. मीटर्स (२१५ चौ. फू.) आणि (iv) परिसर/फ्लॅट क्र. १०४, मोजमापित ४४८ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित १९.६३ चौ. मीटर्स अधिक टेरेस क्षेत्र मोजमापित १९.५१ चौ. मीटर्स (२१, २१, २९), १९ मा मजला, बी विंग्स, शितल साई को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नुपुर, कॉम्प्लेक्स, जुना सल्हें क्र. ७३२/पी. नवीन सल्हें क्र. १२४/पी.	
२०.	१. श्रीम. दीप्ती राजेश नाईक हमीदार: २. श्री. रमेश केदारी भागुलकर ३. श्री. छगनलाल पुखराज जैन ४. श्री. राजेश गुरुनाथ नाईक	एनपीए तारीख: २७.०१.२०२१ सूचनेची तारीख: ३०.०९.२०२१	वसई (पश्चिम) शाखा ००२४३३३०००००१५१ रु. ४०,४०,७०५/– २७.०९.२०२१ रोजीस च्यासह २८.०९.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	सौ. दिसी राजेश नाईक यांच्याद्वारे मालकीचे गाव बोळींज, तालुका वसई, विवा कॉलेज जवळ, विरार (पश्चिम), जिल्हा पालघर – ४०१३०३ येथील "पुनम ऑटम" को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड पुनम नगर, सर्व्हे क्र. ३५५, हिस्सा क्र. ८ ते २३ चा १ला मजला 'बी' विंग मधील मोजमापित ६६.८१ चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्र, फ्लॅट क्र. १०४.	
२१.	१. श्री. अबिद कसम नौर (मे. ए.टु झेड इलेक्ट्रिशियन चे प्रोप्रा.) हमीदार: २. श्री. इमरान इक्बाल शाह ३. श्री. अजाझ हुस्सैन पठाण ४. श्रीम. शबिना अहमद खान	एनपीए तारीखः ३०.१२.२०२० सूचनेची तारीख: २३.०९.२०२१	 मिरा रोड (पूर्व) शाखा (i) ००१७३३५८०००००५० ६. १२,१७,५२९.६८/ – २९.०८.२०२१ रोजीस च्यासह ३०.०८.२०२१ पास् पुढील व्याज आणि प्रभार (ii) ००१७३३५४००००४६१ ह. ७,१०,४९८/ – २५.०८.२०२१ रोजीस च्यासह २६.०८.२०११ पास्त पुढील व्याज आणि प्रभार एकूण थकबाकी: ह. १९,२८,०२८/ – सह पुढील व्याज आणि प्रभार 	श्री. अबिद कसम नौर यांच्याद्वारे मालकीचे गाव भाईंदर, शाम्स मस्जिद मागे, नया नगर, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे – ४०११०७ येथील फ्लॅट क्र. २०२, मोजमापित ४६.६५ चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्र, दुसरा मजला, गोल्ड कॉईन को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जुना सव्हें क्र. ५१४, नवीन सव्हें क्र. ७७/पी.	
२२.	१. श्री. अनिल दामोदरदास मोदी २. श्रीम. हन्सा अनिल मोदी (संयुक्त-कर्जदार) ३. श्रीम. हीना भरत मोदी (हमीदार)	एनपीए तारीख: ३०.११.२०२० सूचनेची तारीख: ११.१०.२०२१	मिरा रोड (पूर्व) शाखा ००१७३२५००००१४९० रु. १६,२१,१५२/– २९.०९.२०२१ रोजीस च्यासह ३०.०९.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	थ्री. अनिल दामोदरदास मोदी आणि सौ. हंसा अनिल मोदी यांच्याद्वारे मालकीचे फ्लॅट क्र. ३०६ (पूर्वी फ्लॅट क्र. २४ असे ज्ञात), मोजमापित ४५० बिल्ट अप क्षेत्र, ३रा मजला, "ओम साई सावली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड", सर्व्हे क्र. २०/ए/१, हिस्सा क्र. १, विरार गाव, तालुका वसई, वीर सावरकर रोड, विरार (पूर्व), जिल्हा पालघर – ४०१३०३	
२३.	१. मिस. सबा इमतियाझ सिरगुरोह हमीदार: २. श्री. मोहसिन इमतियाझ सिरगुरोह ३. श्री. आदिल रझ्झाक पटेल	एनपीए तारीख: १४.११.२०२० सूचनेची तारीख: २७.१०.२०२१	डोंबिवली (पूर्व) शाखा ००२०३३३१००६७८४९ रु. १४,७७,७७५/- १२.१०.२०२१ रोजीस च्यासह १३.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	कु. सबा इम्तियाज सिरगुरोह यांच्याद्वारे मालकीचे गाव गोरेगाव, तालुका मानगाव, जिल्हा रायगड – ४०२१०३ येथे स्थित फ्लॅट क्र. ००१, मोजमापित ८२७.९७ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र, वरील तळ मजला, "बी" विंग, "अयान आर्केड", प्लॉट क्र. १ आणि प्लॉट क्र. २, सर्व्हे क्र. १५३, हिस्सा क्र. ३ए.	
२४.	१. श्रीम. झरिना अलीअकबर पटेल संयुक्त-कर्जदार: २. मिस. शिफा झाहरा अली अकबर पटेल ३. श्री. अलिअकबर मोहम्मद पटेल ४. श्री. मोह. शकिलअलिमुद्दिन अहमद (हमीदार)	एनपीए तारीख: २२.०४.२०२१ सूचनेची तारीख: २७.१०.२०२१	बांद्रा (पूर्व) शाखा ००१३३३५४००००२९८ रु. १७,०४,७५५/– २०.१०.२०२१ रोजीस च्यासह २१.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	सौ. झरिना अलीअकबर पटेल आणि कु. शिफा जाहरा अली अकबर पटेल यांच्याद्वारे मालकीचे गाव अचोले, स्टेशन रोड, एव्हरफ़ी स्कूल जवळ, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर – ४०१ २०९ चा फ्लॅट क्र. ०१, मोजमापित ४५० चौ. फू. सुप बिल्ट अप क्षेत्र, तळ मजला, "ए" विंग, ए. एम. एस. कुबेर को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. १, सव्हें क्र. ९. (जुना सर्व्हे क्र. ३९८), हिस्सा क्र. २/बी (भाग).	
રષ.	१. मे. सुरगिबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड संचालक आणि संयुक्त-कर्जदार: २. श्री. दीपककुमार नारायण झा ३. श्रीम. प्रभज्योतकौर सुरिदेरपाल चोप्रा ४. श्री. सुरिदेरपाल तरविंदेरसिंग चोप्रा (संयुक्त-कर्जदार)	एनपीए तारीख: २४.०१.२०२१ सूचनेची तारीख: ०७.१०.२०२१	ऐरोली शाखा ००७५१३१००००००३६ रु. ६४,१४,९०३/– ३०.०९.२०२१ रोजीस च्यासह ०१.१०.२०२१ पासून पुढील व्याज आणि प्रभार	(i) कच्चा माल, चालू काम, तयार माल, अग्रिमा, बुक डेप्थ आणि इतर तारण मत्तांचा स्टॉक सह समाविष्टित संपूर्ण तारण मता. श्री. दिपककुमार नारायण झांड यांच्याद्वारे मालकीचे महाजन वाडी, मिरा गावठाण, महाविष्णू मंदिर जवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे – ४०११०४ येथे स्थित गाव मिरा येथील फ्लॅंट क्र. ५०४, मोजमापित ३९४ चौ. फू. चटई क्षेत्र म्हणजेच ३६.६१ चौ. मीटर्स, ५वा मजला, इमारत क्र. १०, "ग्रीनवेज", चिनार ग्रीनवेज् को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सर्व्हे क्र. ८६	

(ii) 002233390000038

रु. ६,०३,३६०.९०/– १०.१०.२०२१ रोजीस च्यासह

मिळकत सदर दि. **१८ जानेवारी, २०२२ रोजी** दु. २ वा. ई–लिलावाने विकण्यात येणार आहे. ई–लिलवामध्ये सहभागी होण्यासाठी इअरच डिमांड डाफ्ट समाविष्ट मोहेरबंट लिफाफा दि. १७ जानेवारी, २०२२ रोजी साय, ५,०० वाजेपर्यंत किंवा तत्पर्वी टीसीएचएफएल, च्य प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे शाखेचा पत्ता टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि., लोढा आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बिल्डिंग, 'ए' पोखरण रोड क्र. २ लगत, टीसीएस च्या मागे, ठाणे (प.), मुंबई-४०० ६०७, येथे सादर करणे आवश्यक आहे. तारण मत्ता/स्थावर मिळकतीची विक्री, ''जे आहे जेथे आहे अटीवर'' खालील दिलेल्या संक्षिप्त विवरणानुसार करण्यात वेईल.

अनु क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जदार/ सह–कर्जदार, कायदेशीर वारसदार/ कायदेशीर प्रतिनिधी/ हमीदार	मागणी सूचनेनुसार रक्कम आणि मागणी सूचनेची तारिख	राखीव किंमत	इसारा रक्षम				
१	१०३१६८७५ आणि १०३२६९१८	श्री. संदिप शाम भाटीया (कर्जदार) मॅजेस्टिक मार्केट रिसर्च सपोर्ट सर्क्तिस	करार क्र. १०३१६८७५ अन्वये थकीत आणि देय रु. ३,८१,०१,७७३/- (रुपये तीन	रू. ३५८७३४००/-	₹. ३५८७३४०/-				
	,,	(सह-कर्जदार)	करोड एक्याऐंशी लाख एक हजार सातशे त्र्याहात्तर मात्र) आणि करार						
			क्र. १०३२६९१८ अन्वये थकीत						
			आणि देय रु. ७,६१,६१५/– (रुपये सात लाख एकसष्ट हजार सहाशे						
			पंधरा मात्र) २७-एप्रि-२०१९						
स्थावर मिळकतीचे वर्णन: आंबेडकर नगर, महाराष्ट्र नगर, गव्हनंमेंट कॉलनी, बांद्रा, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), शाखा पूर्व, मुंबई ४०००५१ येथे स्थित असलेले आणि वसलेले जिल्हा मुंबई उपनगर, अंधेरीचा नॉटणीकृत उपजिल्हामध्ये महसूल गाव बांद्रा (पूर्व), तालुका अंधेरी मध्ये मुक्त विक्री जमीन वाआधी मोठा जमीन धारक सीटीएस क्र. ६२९ चा उर्वरीत भाग कनाकिया पॅरिस, सीटीएस क्र. ६२९/१२८४/बी, मोजमापित ७३८/६.७ वोस मीटर्स मिठकत रक्तिटर काई दुसार) विंग बी मध्ये १० व्या माबल्यावर पल्टें क्र. १९०१, मोजमापित ७३ ८३१ चौरस फूट ७७.२० चौरस मीटर्स चर्टई क्षेत्रशी संलंग्न रेप जॅनट नुसार सह बाल्कनी क्षेत्र मोजमापित ७३ चौ.मीर्म आगि सीमाबद्ध पुढीलप्रमाणे: पूर्वेला: जमीन धारक सीटीएस क्र. ६२९ (भर), प्रथिमोला: जमीन धारक सीटीएस क्र. ६२९/१२८४/ए, उत्तरेला: जमीन धारक सीटीएस क्र. ६२९(भाग), दक्षिणेला: जमीन धारक सीटीएस क्र. ६२९/१२८४/सी. लिलावात सर्वसामान्य जनतेला व्यक्तिशः त्यांची बोली सादर करण्यासाठी निर्मात्रेत करण्याते वेत आहे. कर्जदार/ सह–कर्जदार यांना यादारे सदर सूचनेच्या प्रकाशानाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पुढील व्याजासह संपूर्ण धकेबाकीचा भरणा करण्याची शेवट्यी संधी देण्यात येत आहे, कत्सुरे केत्यास स्थावर मिळकतीची विक्री परिशिष्टानुसार करण्यात ये हेल. प्राधिकृत अधिकाऱ्याकेडे वरील सदर धकवाकी, व्या योगा वाहो, स्वर (विक्रीच्या खर्चासह) जमा केल्यास किंवा असे धकीत कर्ज, व्याञ आणि खर्च जमा केल्याचा समाधानकारक पुरावा त्यांना दिल्यास विक्री धांबविण्यात वेईल. सटर विक्रीशी संबंधित कोणतेही काम करणरा अधिकारी किंवा अन्य व्यर्कानी विद्रीमध्ये देण्या तयांना ते विकलेल्या मिळकतीनाध्ये कोणतेही हितसंबंध संपादित करण्याताठी प्रत्यक्ष किंवा आरयक्ष प्रस्ता विद्रीप्रध्या त्यांता. विकी सिलयुरिटी इरेस्टर (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटी आणि खालीत पुढील अटींचा अधीन राहेल : ई-लिलाच प्रत्येकी १० मिनिटोच्या अमर्या विस्तिरारास १८ जानेवारी, २०२२ रोजी दु. २.०० ते तु. ३.००० दप्त्याना पोर्टल मार्फ ://bankauctions.in मार्फत करण्यात येईल. अटी वाणि प्रतिशिच्या विनिर्देष्ट मिळकतीचे तपशील हे निमनस्वाक्षरीकारांच्या योग्य माहितीनुसार नमूद करण्यात लाले आहेत, परंतु निमन्याक्षीकार सद उरदेयोगणेग्री चिनिर्देष्ट मिळकतीचे हे निमनस्वाक्षरीकारांच्या योग्य याहती जारहती न हीति. बोली लाक्त आहेत,									
बोलीदारासह कोणताही वाद उद्भवल्यास संचाची तारण धनकोंच्या निर्देशांच्या अधिन लिलावात पुन्हा विक्री करण्यात वेईल. ?. मिळकत राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाही. 3. बोली वाढविण्याची रक्कम रु. १०,०००/ - (रुपये दहा हजार मात्र) राहील. ४. मिळकतीच्या खोरेसाठी सादर केलेल्या सर्व बोली शाखा पत्त्यावर देव ''टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.''च्या नावे डिमांड ड्रा स्वरूपात इसारा रकमेसह परिपूर्ण असाव्यात. एनईएफटी/आरटीजीएस/आयएगपिएस द्वारे इअर चा भरणा करण्याकरीता, कृषया प्रा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अयशस्वी बोलीदारांगा डिमांड ड्राप्ट लिलावानंतर परत करण्यात येईल. 4. उच्चतम बोलीदारांना संचाचे खोरेदीदार स्वपूर्ण योषित करण्यात येईल मात्र तो/ती बोलीसाठी कायद्यांने पात्र असावेत आणि पुढे त्यांच									
रकम राखीव किंमतीपेक्षा कमी नसावी. जेव्हा प्रस्ताव किंमत स्पष्टपणे अपुरी असेल आणि तसे करणे अनुचित असेल त्यावेळी उच्चतम ब स्वीकारण्याचे ''प्राधिकृत अधिकाऱ्याचे स्वेच्छा निर्देश असतील. ६. नोंदविलेल्या कारणासाठी विक्री तहकूब, खंडित करण्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे स्वेच्छा निर्देश राहतील.									
७. मिळकतीचे निरीक्षण ११ जाने वारी, २०२२ रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० दरम्यान करता वेईल. ८. खंददीदार म्हणून घोषित झालेत्या व्यक्तीने त्वरित म्हणजेच अशा घोषणनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे २४ तासात खरेदी किंमतीच्या पंचवीस टक्के रक्कम ज्यामध्ये इअर रक्कम समाविष्ट जमा करणे आवश्यक आहे. जमा करण्यास कसूरवार ठरल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकत नवीन लिलाव /खाजगी कराराने विक्रीसाठी ठेवण्यात येईल. ९. वरील सदरमुसार सुरुवातीची रक्कम जमा केल्यानंतर खरेदी किंमतीच्या उर्वेरित रक्कम मिळकतीची विक्री निश्चिती तारखेपासून १५ दिवसांत किंवा पूर्वी किंवा १५ दिवस रविवार किंवा अन्य सुट्टी असल्यास १५ व्या दिवसानंतर पुढील पहिल्या कामकाजाच्या दिवशी खरेदीराराने जमा									
करणे कॅपिट लागर्त	आवश्यक आहे. ल हाऊसिंग फा र ल.	१० . वरील कालावधीत प्रदानात क वनान्स लि. कडे जमा केलेली रक्कम	स्मूर केल्यास नवीन लिलाव/खाजगी कर जप्त करण्यात येईल आणि कसूरवार खरेदी	ाराने विक्रीसाठी ठेव दारास मिळकतीवरीव	ण्यात येईल. टाट त सर्व दावे त्यागा				
११. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि . ला ज्ञात कोणत्याही बोजाचा तपशील ज्यासाठी मिळकत बांधील आहे; उपरोक्त नमुद मिळकत तपशीलानुसार. दावे, काही असल्यास, मिळकतीसाठी पुढे आलेले आणि इतर कोणताही ज्ञात तपशील, प्रकार आणि मूल्यः; उपरोक्त नमुद मिळकत तपशीलानुसार. इच्छुके बोलीदानांना सल्ला दिला जातो की, त्यांनी मिळकत कर, विद्युत आदीच्या उद्धवणाऱ्या संविदात्मक दायित्व समाविष्ट मिळकतीवरील भारासंबंधित चौकशी स्वत: स्वतंत्रपणे करावी.									
१२. इतर कोणताही तपशिल आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण प्रक्रियेकरिता संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे. नेक्सेन सोल्युअन प्रायव्हेट लिमिटेड, पत्ता : #२०३, २ रा मजला, श्री श्याम पॅलेस, सेक्टर ४ आणि ५ क्रॉसिंग, रेल्वे रोड, गुरुग्राम- १२२ ००६ द्वारा त्यांचे मोबाईल क. +९९ ९३१०० २९९३३, +९१ ९८१०० २९९२६, दू. क. +९१ १२४ ४ २३३ ९३३, ईमेल आयडी : CSD@disposalhub.com किंवा अरियित मट, ईमेल आयडी Anjit.bhatt@talacapital.com प्राधिकृत अधिकारी मोबाईल क. ९०२९०७३२८० यांना संपर्क करू शकतात. ज्याज ज्यान के कर्ण कर्ण कर कर्ण कर कर शकतात.									
कृपया तुमची शंका व्हॉट्सॲप क्रमांक- ९०२९०७३२८० येथे पाठवावी. १३. उच्चत्तम घोषीत बोली रक्षमेवर उच्चतम बोलीद्वारे १% टीडीएस प्रयोज्य आणि देय आहे. सदर देय मालक/ कर्जदारांच्या पॅन मध्ये उच्चत्तम बोलीदारांद्वारे जमा करणे आवश्यक आहे आणि चलनची प्रत आमच्या कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. १४. कृपया वरील तपशिलाकरिता तारण धनकोंची वेबसाईट https://bit.ly/3luumVO येथे दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. कृ पया टीप : टीसीएचएफएल ही सदर मिळकतीच्या विक्री/लिलाव करिता नमूद भागीदाराशिवाय दुसऱ्या कोणत्याही क्रोकर/एजंट शी जोडलेली नाही. इच्छक पक्षकारांनी सदर बावतीतील सर्व शंका आणि चौकशी करिता नमूद भागीदाराशिवाय दुसऱ्या कोणत्याही क्रोकर/एजंट शी जोडलेली									
~	ण : मुंबई		0	अरिजित भट, प्राधि	सही/-				